

June 30, 2020

BSE Limited Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001. Scrip Code: 500850

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Bandra Kurla Complex Bandra (E) Mumbai 400 051 Scrip Code: INDHOTEL

Sub: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A, of SEBI Listing Regulations and in compliance with the General Circular dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020, attached herewith is the Newspaper Advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) on June 30, 2020, intimating that the 119th Annual General Meeting of the Company will be held on **Monday, July 27, 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means**.

The above information is also available on the website of the Company at www.ihcltata.com.

You are requested to kindly take the same on record.

Yours sincerely,

BEEJAL DESAI

Senior Vice President

Corporate Affairs & Company Secretary (Group)

Encl: As above

T+91 22 6137 1637, F+91 22 6137 1919

REGD Office: Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001, Maharashtra, India



CORP Office: 9th Floor, Express Towers, Barrister Rajni Patel Marg, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra, India



www.ihcltata.com



FINANCIAL EXPRESS

Companies use pandemic to look into shedding laggard brands

BLOOMBERG London, June 29

'FROM BLACK TEA to bottled water, European companies are taking a hard look at underperforming businesses at a time when investors' profit expectations are already low because of the coronavirus pandemic.

With economies reeling and Covid-19 still spreading across swathes of the globe, top executives are hiring investment bankers or launching internal reviews to sort through portfolios and sell unwanted businesses.

"Investors are writing off 2020 completely but expect a tight, impeccable story for 2021 and 2022," said Adam Young, the global head of capital markets at advisory firm Rothschild.

"Those companies that don't have one need to look for it pretty quickly."

Private equity comapnies from KKR & Co. to Blackstone Group Inc. are lining up bids for Unilever Plc's tea unit, which could fetch more than 5 billion pounds (\$6.2 billion), people familiar with the matter told *Bloomberg News* last week.

The consumer-goods giant launched a strategic review of the unit in January, as the coronavirus was rampaging through China's Hubei province. At the time, CEO Alan Jope described the business, which includes wellknown brands like Lipton and PG Tips, as "a structural drag on Unilever's growth."

In a similar vein, Nestle SA is considering a sale of its U.S. mass-market bottled water business, which includes the Poland Spring and Pure Life brands. The division globally had its worst performance in a decade last year and the North American unit, in particular, has seen competition from discount brands, as well as consumer resistance to plastic packaging. While CEO Mark Schneider

hasn't hesitated to shed underperforming businesses since he took over in 2017, the pandemic could force more boards to follow suit.

A SAFETY NET

A cash cliff spells trouble for US unemployed, and everyone else

JONNELLE MARTE & ANN SAPHIR June 29

JUDITH RAMIREZ IS bracing for

That's when the hotel housekeeper and her electrician husband - who have both been out of work for three months - expect their combined unemployment benefits to drop by more than half, and their deferred \$1,500 monthly mortgage payment on their Honolulu home to come due.

It's a cash cliff millions of Americans face this summer as the emergency benefits which lifted US consumer incomes by a record 10.8% in April — expire. The loss of that safety net looms in the weeks ahead, well before a sustained recovery is likely to take hold from the sudden and deep recession brought on by the novel coronavirus. Personal income dropped 4.2% in May, data Friday showed.

The \$600 supplement Congress added to weekly unemployment benefits is due to expire July 31.

Without new support, recipients face a substantial loss of income - particularly devastating for those like the Ramirez family who worked in hard-hit sectors like hospitality where new jobs are scarce. During high unemployment and a still-raging pandemic, the end of enhanced jobless benefits could drag on consumer spending, set off a wave of missed rent and mortgage payments and translate to a slower recovery, economists said. That's a great concern for Rachel Finchum, 55, who lost her job at a Nashvillebased T-shirt printing company after 18 years. She has sought

Dabur

www.bseindia.com

30th June, 2020

POLYCAG

POLYCAB INDIA LIMITED

(formerly known as 'Polycab Wires Limited')

CÍN: L31300GJ1996PLC114183 Registered Office: Unit 4, Plot No. 105, Halol Vadodara Road, Village Nurpura,

Taluka Halol, Panchmahal, Gujarat – 389350

Tel No: +91 2676 227600 / 227700 Website: www.polycab.com Email: shares@polycab.com

NOTICE

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting ('AGM') of Polycab India Limited (the 'Company') is scheduled to be held on Tuesday, July 21,

2020 at 9.00 a.m. through video conferencing (VC) / Other Audio visual Means

(OAVM) in compliance with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020. 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020, to transact the Ordinary

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2019-20 have already been emailed to all the shareholders whose email addresses are registered with the

Depository Participants. The e-mailing of all Notices has been completed on

2. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 and relevant provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

the Company is pleased to provide its members with the remote e-voting facility to

cast their vote electronically on the resolutions mentioned in the AGM Notice using

the electronic voting platform provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The facility of electronic voting shall also be made available during the

meeting on the day of the AGM for those members who have not already casted

their vote by remote e-voting. The Board has appointed Mr. Dilip Bharadia, Practising Company Secretary, as scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner. The members may note the following:

a. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on

b. Any person, who acquires shares and become a Member of the Company after

 The remote e-voting period commences on Saturday, July 18, 2020 at 9.00 a.m. and ends on Monday, July 20, 2020 at 5.00 p.m. The remote e-voting module

The member who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast

 g. Any person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depository as on cut-off date only shall be

website (www.polycab.com), website of NSDL (www.evoting.nsdl.com) as well

as on the website of BSE Ltd. and National Stock Exchange of India Limited;

and can be made available for inspection by writing to the Company at

In case of any queries / grievances connected with e-voting, members may

refer the Frequently Asked Questions ("FAQs) for shareholders and e-voting

user manual for Shareholders available at the download section of

www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990 or send a request at

evoting@nsdl.co.in. Members may also contact the undersigned at

Book Closure: Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations 2015, the register of members

and share transfer books of the Company shall remain closed from Wednesday,

July 15, 2020 to Tuesday, July 21, 2020 (both days inclusive) for the purpose of

entitled to avail the facility of remote e-voting or voting at the meeting. h. Member may note that the notice of the 24th Annual General Meeting and the Annual Report for F.Y. 2019-20 are also available on the Company's

d. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. e. The facility for voting through electronic voting system shall also be made available at the AGM and the member participating in AGM through VC/OAVM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise

businesses as set out in Notice through such remote e-voting.

shall be disabled by NSDL for voting thereafter.

their right in the meeting.

shares@polycab.com.

shares@polycab.com.

the cut-off date i.e. Tuesday, July 14, 2020 may cast their vote electronically on

sending the notice and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, July 14, 2020, may obtain the login id and password by sending an email to evoting@nsdl.co.in or shares@polycab.com by mentioning his/her Folio Number/DP ID and Client ID Number. However, if you are already registered with NSDL for e-voting then you can use your existing user ID and password for

and Special businesses as set out in the Notice.

Monday, June 29, 2020.



Judith and Jose Ramirez with their daughters Mary Amber, 1, and Mary Ashley, 5

forbearance on her mortgage but is worried about what will happen when the government programs run out. "I'm very scared to think I may not be able to make my bills," Finchum said. "With my future so uncertain, I have a house payment and bills based on 18 years of what I was making."

Benefits lifted spending

As the novel coronavirus pandemic exploded in March and local authorities shut down large parts of the US economy, the Trump administration and Congress softened the blow by moving quickly to roll out a patchwork of emergency aid.

The centerpiece: stimulus checks for most households and more generous unemployment benefits for tens of millions of

newly jobless Americans. The combined cash aid provided \$3 in support for every \$1 in lost income in April, Oxford Economics' Gregory Daco estimated. And until it expires on July 31, the extra \$600 weekly unemployment payment on average makes up for income lost due to unemployment and reduced hours, he said.

for Dabur India Limited

(AK Jain)

E.V.P. (Finance) & Company Secretary

DABUR INDIA LIMITED

CIN - L24230DL1975PLC007908 Regd. Office: 8/3, Asaf Ali Road, New Delhi - 110 002 Tel. No. - 011-23253488, Fax No. - 011-23222051 Website - www.dabur.com; e-mail:investors@dabur.com

NOTICE

In compliance of Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 this is to inform that a meeting of the Board of

Directors of the Company will be held on Thursday, the 30th July, 2020 at New Delhi to,

inter-alia, consider and approve the Unaudited Financial Results for the Quarter ending

Investors may also refer to the websites: www.dabur.com, www.nseindia.com o

Indeed about two-thirds people eligible for unemployment benefits can collect more in benefits than they earned while working, researchers from the University of Chicago found. For low-wage workers like

Ramirez, the help was particularly critical. Households across the board slashed spending as coronavirus-related restrictions began in March. But after the government began issuing stimulus checks, lower-income households resumed spending much faster than higher income households, with much of the cash going to basics like utilities and groceries, said Michael Stepner of Harvard University's Opportunity Insights.

Outlays by low-income households are now only about 3% below pre-crisis levels, versus minus 13% for high-income households.

When the extra benefits run out, jobless benefits will revert to their typical pre-pandemic levels, low by design to encourage people to look hard for work. In 15 states, the maximum unemployment benefit would replace less than half of the median earnings for a worker with a high school diploma, according to Kathryn Anne Edwards, a labor economist for the RAND Corporation.

That may pressure some people short on cash to risk their health to take a low-paying job at a restaurant or delivery company, which may expose them to the virus, said Julia Coronado, president of MacroPolicy Perspectives and a former Federal

Reserve economist. "That's a very terrible choice for our policymakers to be telling people they need to make," she said.

And with unemployment expected to stay high and businesses in some sectors unable to open, many won't be able to find even those jobs, she said. The drop-off in support is

also a problem for the economy as a whole, reducing GDP by 2.5% in the second half of 2020, estimated Jason Furman, a Harvard professor who ran the Council of Economic Advisors under President Barack Obama. Congress may consider at

least a partial extension of the benefits, but the uncertainty is making some families cautious about their spending, said Mark Zandi, chief economist for Moody's Analytics. "Lower-income households are worried that the pandemic

will re-intensify and disrupt their incomes further," said Zandi. "They are also unsure of how much - if any - more help is coming from Washington D.C." Ramirez, 40, spent a month chasing down her unemployment benefits after she stopped

working in late March. When the payments finally started arriving, Ramirez banked them to build a cushion. Knowing that the benefits

are going to be reduced dramatically and unsure of when they'll get back to work, Ramirez and her husband are living frugally. To save money on groceries, they wake up at 5 a.m. about once a week to get in line at a nearby food bank.—**REUTERS**

(Rs. in Lacs)

Ahmedabad - 380054 CIN : L65910GJ1989PLC012835 Phone No. 079 - 26873755 Fax No. 079 - 26871756 Website: www.ozoneworld.in Email: ozoneworldId@gmail.com Audited Financial Results for the Quarter and Year ended on 31" March, 2020

o Zon∈ OZONE WORLD LIMITED

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	
T di libelle o	and the second second second	31-03-2019	31-03-2020		
Total Income from operations	15.59	86.35	64.27	131.13	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	0.36	4.05	31.39	35.00	
Total Comprehensive income for the period (Comprising profit for the period and Other Comprehensive Income for the period) after tax	0.36	4.05	31.39	35.00	
Equity Share Capital	369.91	369.91	369.91	369.91	
Earnings Per Share (of Rs. 10/- each)	18	0.18	(1) 00	8 11 50	
Basic : Diluted :	0.01 0.01	0.11 0.11	0.85 0.85	0.95 0.95	

lote: 1. The above is an extract of the detailed quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full result of the Quarterly Results is available on he stock exchange website (www.bseindia.com) and also available on the Company's website www.ozoneworld.in

FOR OZONE WORLD LIMITED JAYESHKUMAR PATEL Place: Ahmedabad MANAGING DIRECTOR (DIN: 00907313) Date: 29" June, 2020

SJ CORPORATION LIMITED CIN: L51900GJ1981PLC103450

Corp. Office: 201, Shyam Bunglow, 199/200, Pushpa Colony, Manchubhai Road, Malad (E), Mumbai - 97 Email Id: sjcorporation@yahoo.com; Tel No/Fax No. 022-28449521; Website:www.sjcorp.in

Sr.	Particulars		Quarter End	ed	Year E	Ended
		31-03-2020	31-12-2019	31-03-2019	31-03-2020	31-03-2019
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1.	Total income from operations(net) Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and /	94.84	367.18	267.68	876.33	892.27
3.	or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period	(6.13)	8.79	(3.12)	1.11	25.52
4.	before Tax (after Exceptional items) Net Profit/(Loss) for the period	(6.13)	8.79	(3.12)	1.11	25.52
5.	after Tax (after Exceptional items) Total comprehensive income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive	(4.46)	7.19	(3.64)	1.47	21.06
6.	Income (after tax) Paid up Share Capital	(7.63)	8.26	(15.85)	(14,09)	(6.88)
7. 8.	(FV of Rs.1/- each fully paid up) Other Equity Earnings per equity share (for discontinued & continuing operations)	83.55	83.55	83.55	83.55 751.30	83.55 765.39
	Basic Diluted	(0.05) (0.05)	0.090 0.090	(0.04) (0.04)	0.02 0.02	0.25 0.25

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter/ Year Ended 31st March, 2020

	Z. Dilutou	10.007	0.000	(0.04)	0.02	0.60
	Segment Informa	tion for the C	uarter/ Year	ended 31st Ma	rch, 2020.	(Rs. in Lac
Sr.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31-03-2020	31-12-2019	31-03-2019	31-03-2020	31-03-201
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1.	Segment Revenue (Sale/Income from each segment) a) Polished diamonds & Jewellery b) Real estate & development of property	94.11	365.85	260.74	871.86	853.39
	Total	94.11	365.85	260.74	871.86	853.39
2.	Segment Results (Profit(+)/loss(-) before tax and interest from each segment) a) Polished diamonds & Jewellery b) Real estate & development of property Total Less : Finance Cost Add : Other unallocable income net of unallocable expenditure	1.14 (0.84) 0.30	9.43 9.43 (0.64)	2.15 - 2.15 (5.27)	12.50 (0.84) 11.66	32.33 32.33
				the same of the sa		-
3.	Total Profit/(Loss) before tax Segment Assets a) Polished diamonds & Jewellery b) Real estate & development of property c) Unallocated	(6.13)	8.79	(3.12)	1.11 397.70 158.54 286.75	25.52 432.07 419.81
233	Total				842.99	851.88
4.	Segment Liabilities a) Polished diamonds & Jewellery b) Real estate & development of property c) Unallocated				5.41 2.73	0.64 2.31
	Total	1 9		ā - 2	8.14	2.94

1. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on June 29, 2020. The figures for the quarter ended 31st March, 2020 and 31st March, 2019 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to-date figures upto nine months

of April, 2020 The management has assessed the impact of the lockdown & consequent economic slowdown on business operations, revenues, cash flows and other financial parameters as on 31st March, 2020. It has evaluated and assessed that the current situation will not affect the recoverability of the company's assets, ongoing pertinence of its business, valuation & realisation of its inventory as also its ability to repay liabilities though it assessed that the margins & profitability may get affected in the short term future depending on the unfolding economic scenario. The management has also ensured that the company has adequate stocks of raw

material, stores and finished goods to sustain any disruption in supply chain in the short run. information emanating from external and internal sources and is hopeful that future of Indian economy and the diamond & real estate industry in particular, barring a short term slow down, will see recovery.

Place : Mumbai

For SJ Corporation Limited Deepak B.Upadhyay

Samsung's billionaire heir scores public win in graft probe

Seoul, June 29

SAMSUNG HEIR-APPARENTJAY Y. Lee scored a symbolic public victory Friday after a civilian review panel recommended against indicting the billionaire on charges of corruption.

The panel, convened after Lee's lawyers invoked the rarely used system in an effort to undermine prosecutors, voted in favor of halting an indictment, a spokesperson for the supreme prosecutors' office said by phone. While not legally binding, that judgment could prove difficult to contravene.

"We respect the decision made by the committee members," Lee's attorneys said in a statement.

"We are thankful that the panel gave an opportunity for Samsung and vice chairman Jay Y. Lee to overcome the current crisis by focusing on business activities."

In most legal systems of the developed world, public prosecutors get to decide which cases to pursue, with judges or juries acting as a check by determining the ultimate verdict. In South Korea, the approach is a little different.

The country has established an unusual process that allows suspects to call for an independent panel of experts to review prosecutors' investigations.

The highest-stakes case since this novel system was established in 2018 was heard Friday when lawyers for the billionaire scion of Samsung Group tried to convince a panel his prosecution for alleged financial crimes would be unfair.

Attorneys for Lee, de facto leader of Samsung Electronics Co., squared off Friday against government prosecutors before 14 academics, legal experts and civil activists.

1

FARSHWANATH

Lee, embroiled in an increasingly contentious dispute with Korean prosecutors over allegations of bribery and accounting manipulation, represents the biggest test so far of a civil committee system created to help check prosecutors powers.

Friday's panel served as a barometer for how the public views the Samsung chief's culpability as well as a test of the legitimacy of prosecutors, whose leader in Korea is appointed by the president. —BLOOMBERG

(CIN No. L45201GJ1985PLC008361

Sr. No.	Particulars	(Rs. Quarter Ended 31/03/2020 (Audited)	Year Ended 31/03/2020 (Audited)	Cept EPS data Quarter Endec 31/03/2019 (Audited)
	Total Income From Operation	25.55	97.58	13.34
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	20.37	77.80	1.64
3	Net Profit for the period before Tax (after exceptional items)	19.77	87.70	3.65
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	16.60	73.35	2.87
5	Total Comprehesive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	16.51	73.26	2.93
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/-each)	313.18	313.18	313.18
7	Reserve (excluding Revaluation Reserve).		688.03	-
8	Earning Per Share (EPS) (of Rs. 10/- Each) (for continuing and discontinued operations) not annualised			
	(a) Basic	0.53	2.34	0.09
	(b) Diluted	0.53	2.34	0.09

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER-IV

Parshwanath Corporation Ltd.

31, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosu Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the **PLACE: AHMEDABAD**

MANAGING DIRECTOR (DIN: 00047374) DATE: June 29, 2020 THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

IIICL

Corporate Identification No. (CIN): L74999MH1902PLC000183

Registered Office: Mandlik House, Mandlik Road, Mumbai - 400 001 Tel.: 91 22 6639 5515 Fax No.: 91 22 2202 7442 E-mail: investorrelations@tajhotels.com Website: www.ihcltata.com

PUBLIC NOTICE - 119th ANNUAL GENERAL MEETING OF

THE INDIAN HOTELS COMPANY LTD This is to inform that, in view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Annual General Meeting

('AGM'/'Meeting') of The Indian Hotels Company Limited (the 'Company') will be convened through Video Conference ('VC')/other audio visual means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI

The 119th Annual General Meeting of the Members of The Indian Hotels Company Limited will be held on July 27, 2020 at 3.00 p.m. (IST) through VC/OAVM facility provided by National Securities Depositories Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

The e-copy of 119th Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 (the 'Annual Report') along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at https://www.ihcltata.com/investors/ and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM along with the Annual Report will also be available on the websites of the stock exchanges on which the securities of the Company are listed, i.e. at www.nseindia.com and www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM ONLY through the VC/OAVM facility, the details of which

will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 119th AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to COVID-19. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per the SEBI Circular, no physical copies of the 119th AGM Notice and Annual Report will be sent to any Shareholder. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, **before 5:00 p.m.** (IST) on July 13, 2020, for registering their email addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-Voting:

Process to be followed for registration of e-mail address is as follows:

a) Visit the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html

Select the company name viz. The Indian Hotels Company Limited; Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN number. In the event the PAN

details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the Share Certificate Upload a self-attested copy of PAN card for authentication. If PAN details are not available in the

system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN card for

Enter your e-mail address and mobile number;

The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice.

For permanent registration of their e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants ('DPs') and to the Registrar in case the Members are holding shares in physical form. The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of NSDL to all its

Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM, Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before the AGM / remote e-voting during the Meeting will be provided in the Notice of the AGM. Members who have not updated their Bank account details for receiving the dividends directly

in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, may follow the following instructions to do so latest by July 13, 2020:

	Physical Holding	 Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html under Bank detail Registration - fill in the following details relating to bank account in which the dividend is to be received: Name of Bank; Bank Account Number and 11 digit IFSC Code; a) upload a self-attested scanned copy of the PAN Card; b) upload a self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company; c) upload a self-attested scanned copy of cancelled cheque leaf bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly.
	Demat Holding	Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.
-	In view of the o	outbreak of COVID-19, in case of non-availability of the bank details of any Member, th

Company shall dispatch the dividend warrant/cheque by post to such Member, upon normalization of postal services and other activities.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form, with the Company / its Registrar by sending documents at its email ID ihcldivtax@linkintime.co.in or update the same by visiting the link: https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html on or before July 13, 2020. The detailed process of the same is available on the website of the Company at https://www.ihcltata.com/investors/.

For The Indian Hotels Company Limited

BEEJAL DESAI Senior Vice President Corporate Affairs and Company Secretary (Group)

financiale

Date: June 29, 2020 Place: Panchmahal, Gujarat

24th Annual General Meeting of the Company.

Membership No. F5221

(formerly known as 'Polycab Wires Limited')

For Polycab India Limited

Subramaniam Sai Narayana

Company Secretary & Compliance Officer Date: June 29, 2020

of the relevant financial year. 3. Figures of the corresponding previous period have been regrouped, rearranged wherever necessary to conform

to the classification of the current period. 4. The Company's operations were disrupted by the prolonged lock down announced by the Central & state Governments consequent to CoVID-19 crisis, partly in the months of March & MAY, 2020 and fully in the month

While evaluating the impact, the management has considered the global economic conditions as well as

By order of the Board

Managing Director (DIN:02270389)

Place: Mumbai

Date: June 29, 2020

WWW.LOKSATTA.COM

पाकिस्तान रोअर बाजारावर दहरातवादी हल्ला

वृत्तसंस्था, कराची

कराचीतील पाकिस्तान शेअर बाजार इमारतीवर सोमवारी सकाळी चार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात, दोन नागरिक, एक पोलीस अधिकारी आणि चार सुरक्षा रक्षकांसह सात जण ठार झाले, तर सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबारात चारही दहशतवादी मारले गेले.

शेअर बाजाराच्या इमारतीत घसून काही लोकांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु तो फसला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोटारीतून आलेल्या चार सशस्त्र दहरातवाद्यांनी अतिस्रिक्षत अशा पाकिस्तान शेअर बाजार इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्वयंचलित बंदुकांमधून बेछूट गोळीबार केला आणि



यावेळी

बलोच लिबरेशन आर्मीने जबाबदारी स्वीकारली

अफगाणिस्तानातील बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या माजीद ब्रिगेडशी संबंधित संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पर्ल कॉंटिनेन्टल हॉटेलवर याच ब्हुशतवादी गटाने हल्ला केला होता. त्यात आठ जण ठार झाले होते. अमेरिका, ब्रिटन आणि पाकिस्तानने या गटाला बहुशतवादी जाहीर केले आहे.

प्रमाणावर वर्दळ असते. दहशतवादी मोटारीतून आले आणि त्यांनी एके ४७ रायफलने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. इमारतीवर हातबॉम्बही फेकले. इमारतीत शिरून काहींना ओलीस ठेवण्याचा दहशवाद्यांचा प्रयत्न होता, परंतु सुरक्षा रक्षकांनी तो हाणून पाडल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यासह सात जणांचा मृत्यू, चारही दहशतवादी ठार

दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होते, त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवताच त्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या वेळी दोन प्रवेशद्वारावरील दहशतवादी चकमकीत मारले गेले, तर इमारतीत घुसलेल्या अन्य दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले, असेही वृत्तामध्ये म्हटले आहे.

कार्यालयात १० टक्के किंवा १०

कर्मचारी ठेवून सुरू ठेवण्यास

परवानगी देण्यात आली आहे.

खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची

उपस्थिती वाढविण्याची मागणी

उद्योजकांकडून करण्यात येत होती

पण सरकारने ती मान्य केलेली नाही.

तसेच मॉल्स, व्यायामशाळा आणि

जिम तसेच उपाहारगृहे सुरू

नाही.

६ राफेल लढाऊ विमानांची तुकडी २७ जुलैपर्यंत भारतात

नवी दिल्ली : सहा राफेल लढाऊ जेट विमानांची पहिली तुकडी भारताला २७ जुलैपर्यंत मिळण्याची शक्यता असून, यामुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता अधिक उंचावण्याची अपेक्षा आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २

जूनला त्यांच्या फ्रान्सच्या समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला. फ्रान्समधील करोना महासाथीचा परिणाम न होता राफेल जेट विमाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारताला दिली जातील, असे या वेळी त्यांनी सांगितले. या विमानाची पहिली दलाच्या हवाई सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तळांपैकी अंबाला हवाई दल स्थानकात तैनात केली जाईल.

निविदा मागविण्यात येत आहे

निविदा क्र.

बीएआरसी (टी)

एनआरबी/एफएफ/

सा/07/2020/226

फुटीरतावादी नेते गिलानी यांची हुरियत कॉन्फरन्सला सोडचिट्टी

वृत्तसंस्था, श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी सोमवारी हुर्रियत कॉन्फरन्सला सोडचिट्टी दिली आहे. २००३ मध्ये त्यांनी संघटनेची स्थापना केली होती.

चार पानी पत्र व ध्वनी संदेशात त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की. गिलानी हे हुर्रियत कॉन्फरन्सपासून आता दूर होत आहेत. त्यांनी याबाबत सर्व संबंधित घटकांना पत्र पाठवले असून त्यात हुरियत कॉन्फरन्स सोडण्यामागची कारणे स्पष्ट केली आहेत. या संघटनेचे ते आजीवन अध्यक्ष होते. गिलानी यांनी म्हटले आहे की, हुर्रियत कॉन्फरन्स सदस्यांच्या पाकव्याप्त काश्मीरमधील कारवायांची चौकशी करण्यात येत

भाभा अणु संशोधन केंद्र

एफएफ, आई एनआर पी (ओ), एनआरबी, तारापूर

निविदा आमत्रण सूचना

एफएफ, आईएनआरपी (ओ), एनआरबी, बी ए आरसी (टी) येथील खालील कार्यांसाठी मोहरबंद

दिनांक : 24/06/2020 मेट्रोलॉजी मेटलोग्राफी कामासंबंधीचे वार्षिक कंत्राट देणे.

अंदाजित रक्कम : रु.26,00,000/- अनामत रक्कम : रु. 52,000/- कार्यपुर्ती मुदत : 12

महिने, **विक्री कालावधी** : दि. 30/06/2020 ते 12/07/2020 निविदा खरेदी व जमा करणे

संबंधीच्या अटी व नियमांच्या माहितीकरिता www.barc.gov.in या वेबसाइटला भेट देणे। प्रति नग

दर दोन भागात उदा. भाग ए - तांत्रिक वित्तीय बोली; भाग बी - वित्तिय बोली ऑनलाईन ई-टेंडरिंगच्य

माध्यमातून मागविण्यात येत आहेत वेबसाइट (www. tenderwizard.com / DAE)

ईंधन संविरचन, आई एन आर पी (ओ), एन आर बी, बी ए

आर सी तारापूर येथे नलिका हाताळणी, स्वच्छता, संगणक

नोंदी करणे, सिरेमिक गुटिकांचे वर्गीकरण / दृश्य तपासणी

आहे. काहींनी स्वतःच्या वेगळ्या बैठका सुरू केल्याने त्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या या कृतींना घटक संघटनांचे पाठबळ असल्याचेच दिसून येते. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले तेव्हा आपण काही संदेश पाठवून पुढील कृती ठरवण्याचा प्रयत्न केला होता त्याला कुणीही प्रतिसाद दिला नाही. आता जबाबदारीची तलवार

सर्वांच्या डोक्यावर आहे.

काश्मीरमध्ये ३ दहशतवादी ठार श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या

अनोळखी दहशतवादी ठार झाले. या जिल्ह्याच्या खुल चोहर भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानतंर सुरक्षा दलांनी त्या भागाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिले. यात लष्कर-ए-तोयबाच्या जिल्हा कमांडरसह एक दहशतवादी व

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर मसूद

असे ३ दहशतवादी मारले गेले.

अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा

दलांशी झालेल्या चकमकीत ३

बुहत्रमुंबई महानगरपालिका

वृक्ष प्राधिकरण -जाहीर सूचना -

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ (जानेवारी २०१८ सुधारलेला) कलम ८(३) (क) मधील तरतुदीनुसार **परिमंडळ - २** मधील 'जी/उत्तर' विभागातील **०१** प्रस्ताव, **परिमंडळ -५** मधील 'एल' विभागातील **०१** प्रस्ताव, 'एम/पश्चिम' विभागातील **०**१ प्रस्ताव, परिमंडळ -७ मधील 'आर/उत्तर' विभागातील ०१ प्रस्ताव, 'आर/मध्य' विभागातील ०१ प्रस्ताव, 'आर/दक्षिण' विभागातील ०२ प्रस्ताव असे एकूण ०८ प्रस्तावांना कलम ८ (६) अन्वरं म.न.पा. आयुक्त, अध्यक्ष वृक्ष प्राधिकरण समिती बृहन्मुंबई महानगरपालिका यांची मंजुरी प्राप्त झाले

उपरोक्त प्रस्तावांमधील झाडे कापणे / पुनर्रोपित करणेबाबतचा तपशील हा म. न. पा.च्या www.mcgm.gov.in संकेतस्थळावर बृहन्मुंबई महानगरपालिकेविषयी 🖒 विभाग आणि खाते 🖈 खातेनिहाय माहिती पुस्तिका 🖈 उद्याने व वृक्ष प्राधिकरण कागदपत्रे या लिंकवर उपलब्ध आहे. ३४७ (जी/उत्तर), ३४८(आर/उत्तर), ३४९(आर/मध्य), ३५०(आर/दक्षिण) ३५१(एल), ३५२(एम/पश्चिम), ३५३(आर/दक्षिण), ३५४(आर/मध्य).

> उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी, उद्यान अधीक्षक यांचे कार्यालय, पेंग्विन इमारत, २ रा माळा, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,

भायखळा (पूर्व),मुंबई-४०००२७ दूरध्वनी क्र. २३७४२१६२ E-mail- sg.gardens@mcgm.gov.in

दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नं. (सीआयएन): एल७४९९९एमएच१९०२पीएलसी०००१८३ नोंदणीकृत कार्यालय: मंडलिक हाऊस, मंडलिक रोड, मुंबई - ४०० ००१.

टेलि. नं.: ९१ २२ ६६३९५५१५; फॅक्स: ९१ २२ २२०२७४४२

ईमेल आयडी: investorrelations@tajhotels.com;

वेबसाइटः www.ihcltata.com

पीआरओ/२९२/एडीव्ही/२०२०-२१

जाहीर सूचना - दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडची

११९वी वार्षिक सर्वसाधारण सूचना

भागधारकांना असे कळविण्यात येते की, कोव्हिड-१९ उद्रेकाच्या अनुषंगाने दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडची (**''कंपनी''**

वार्षिक सर्वसाधारण सभा **(''एजीएम'' / ''सभा"**) निगम कामकाज मंत्रालयाद्वारा (**''एमसीए परिपत्रके''**) दिनांकित ०८ एप्रिल,

दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या सदस्यांची ११९वी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार

कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरीज लिमिटेड (''एनएसडीएल'')द्वारा तरतूद केलेल्या व्हीसी

एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० ('**'वार्षिक अहवाल''**) करिता कंपनीच्या ११९व्या वार्षिक अहवालाची ई-प्रत, वित्तीय

विवरणे आणि अन्य सांविधिक अहवाल https://www.ihcltata.com/investors/ या कंपनीच्या वेबसाइटवर

www.evoting.nsdl.com या एनएसडीएलच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. या अतिरिक्त, वार्षिक अहवालासह एजीएमची

सूचना स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्सवर सुद्धा जेथे कंपनीच्या प्रतिभूती सूचिबद्ध आहेत म्हणजेच www.nseindia.com

सदस्य केवळ व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारा एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील आणि भाग घेऊ शकतील, ज्याचा तपशील सभेच्या

सूचनेमध्ये कंपनीद्वारा तरतूद करून देण्यात येईल. तद्नुसार, नोंद घ्यावी की, कोव्हिड-१९च्या संबंधित सरकारी प्राधिकारीद्वारा निर्गमित केलेल्या निदेशांच्या अनुपालनार्थ व्यक्तिशः कंपनीच्या ११९व्या एजीएममध्ये उपस्थित राहण्यास व सहभागी होण्याकरिता तशी तरतूद

नाही. व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारा सभेमध्ये उपस्थित सदस्यांची कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत सदस्यांच्या

वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना अशा सदस्यांना पाठविण्यात येईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी

रजिस्ट्रार ॲण्ड रोअर ट्रान्सफर एजन्ट (**''रजिस्ट्रार''**) / डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स (**''डीपी'ज''**) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सेबी

परिपत्रकाच्या अनुसार ११९व्या एजीएम सूचनेच्या व वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सदस्यास पाठविण्यात येणार नाहीत. ज्या सदस्यांनी अजून त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी **१३ जुलै, २०२० रोजी सायं**.

o५.oo पूर्वी (भाप्रवे) इलेक्ट्रॉनिक प्रणालीत एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल तसेच ई-मतदानाकरिता लॉग-इन आयडी व

डीपी आयडी व क्लायंट आयडी / फिजिकल फोलिओ नंबर व पॅनकार्ड नंबर नमूद करा. जर फिजिकल फोलिओकरिता

रेकॉर्डवर पॅनकार्ड तपशील उपलब्ध नसल्यास सदस्याने कोणत्याही एका भाग प्रमाणपत्राच्या क्रमांकाची नोंद करावी

प्रमाणीकरणाकरिता पॅनकार्डची स्वयं-साक्षांकित प्रत अपलोड करावी. जर सिस्टममध्ये पॅन तपशील उपलब्ध नसल्यास

सदस्यांच्या ई-मेल पत्त्याबाबत कायमस्वरूपी नोंदणीकरिता, ज्या सदस्यांकडे डिमॅट स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते

की, त्यांनी सदर ई–मेल पत्ता डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (''डीपी'ज'') आणि ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत त्यांनी

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर कंपनीच्या सर्व सदस्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता

एनएसडीएलच्या दूरस्थ ई-मतदान सुविधेची (''दूरस्थ ई-मतदान'') तरतूद करून देताना कंपनीला आनंद वाटत आहे. याअधिक,

ज्या सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सर्व्हिस किंवा अन्य कोणत्याही पद्धतीद्वारा त्यांच्या बँक खात्यात थेट लाभांशाच्या

स्वीकृतीकरिता त्यांच्या बँक खात्याचा तपशील अपडेट केलेला नाही त्यांनी उशिरात उशिरा १३ जुलै, २०२० पर्यंत सदर तपशील

https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकला भेट

बी) कंपनीकडे नोंदणीकृत असल्याप्रमाणे सदस्याच्या पत्त्याच्या पुष्ट्यर्थ कोणत्याही कागदपत्राची

ज्या सदस्यांकडे डिमॅट स्वरूपात भाग आहेत ते त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या संबंधित

सी) जर भाग संयुक्तरीत्या असल्यास सदस्य किंवा पहिल्या धारकाच्या नावे धारण केलेला कॅन्सल्ड

(आधार कार्ड, पासपोर्ट यासारखे) स्वयं-साक्षांकित स्कॅन्ड प्रत अपलोड करा;

द्यावी - बँक खात्यासंबंधित खालील तपशील भरावा ज्यामध्ये लाभांशाची स्वीकृती करावयाची आहे:

सभेमध्ये दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारा मतदान करण्यास सुविधेचीसुद्धा तरतूद करून देईल. एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदान

सभेदरम्यान दुरस्थ ई-मतदान प्रणालीकरिता सविस्तर प्रक्रियेची एजीएमच्या सूचनेमध्ये तरतृद करून देण्यात येईल.

| या लिंकला भेट द्यावीः https://linkintime.co.in/emailreg/email_register.html

सिस्टम अपडेशनकरिता पॅनकार्डची स्वयं-साक्षांकित प्रत अपलोड करण्यास उद्युक्त करील

' ओएव्हीएम सुविधेद्वारा **२७ जुलै, २०२०** रोजी **दु. ०३.०० वा. (भाप्रवे)** घेण्यात येणार आहे.

www.bseindia.com यावर सुद्धा उपलब्ध असतील.

पासवर्ड प्राप्त करण्याकरिता खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुपालन करावे.

तुमचा ई-मेल पत्ता व मोबाइल नंबरची नोंद करा

खालील सूचनांचे अनुपालन करून अपडेट करावा.

रजिस्ट्रारकडे अपडेट करावा.

प्रत्यक्ष स्वरूपात

डिमॅट स्वरूपात

असलेले

असलेले

ई-मेल पत्त्याच्या नोंदणीकरिता अनुपालन करावयाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

कंपनीचे नाव सिलेक्ट करा म्हणजेच दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड

एफ) सिस्टमनंतर या एजीएम सूचनेची प्रत स्वीकारण्याकरिता ई-मेल पत्त्याची पुष्टी देईल.

१) बँक डिटेल रजिस्ट्रेशन अंतर्गत

* बँक अकाऊंट नंबर व

* ११ डिजिट आयएफएससी कोड;

* बँकेचे नाव:

झाल्यास सदर सदस्यास टपालाद्वारा लाभांश वॉरंट / चेक पाठवील

गणपूर्तीच्या हेतूप्रीत्यर्थ गणना करण्यात येईल.

मुंबईतील बेघर/कामगार/अडकलेल्या इतर प्रांतांतील व्यक्तीच्या अन्न व निवाऱ्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२९२ सकाळी ९ ते रात्री ९

टाळेबंदीत गोंधळाची भर!

(पान १ वरून)

अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेल्या बार्बीसाठी निर्बंध लाग् होतील. यानुसार खरेदी किंवा बाहेर फिरण्यासाठी घरापासून किती अंतरापर्यंत जाता येईल याचे निकष स्थानिक प्रशासन निश्चित करू शकेल. सध्या मुंबईत खरेदी किंवा फिरण्याकरिता दोन किलोमीटर परिघातच ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अन्य

एसटी वाहतूक जिल्ह्यातर्गतच

आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे मुंबईहून पुणे किंवा पुण्याहून कोल्हापूरला एसटी किंवा खासगी प्रवासी बसने प्रवास करणे शक्य होणार नाही. जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू राहील. पण फक्त एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक करता येईल.

घराच्या जवळच खरेदी करा

खरेदीसाठी दूर अंतरावर जाण्यासाठी सरकारने प्रथमच बंदी घातली आहे. घराजवळील दुकानांमधून खरेदी करावी, अशी तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत द्योन किलोमीटर परिघाचे बंधन घालण्यात आले. हेच निर्बंध अन्य शहरांमध्ये लागू होऊ शकतात. अत्यावश्यक नसलेल्या बाबीसाठी ढूर प्रवास करण्यास बंदी घालण्यात

 जीवनावश्यक वस्तूंची ढुकाने यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे आणि वेळेत खुली राहतील

🌘 ई-कॉमर्स सेवेला परवानगी

आली आहे.

🌘 उपाहारगृहांमधून फक्त घरपोच सेवेला

करोनापासून लोकांचा जीव वाचवण्याच्या हेतूनेच राज्यात व नंतर देशात टाळेबंदी सुरू झाली. नाईलाजाने लोकांना घरात थांबण्यास सांगावे लागले. त्याचा कसलाही आनंद कोणत्याही सरकारला नाही. जूनमध्ये देशात टाळेबंदी शिथिल करण्याच्यादृष्टीने पावले टाकली गेली. महाराष्ट्र सरकारने उद्योग-व्यवसाय जनजीवन सुरळीत करण्यासाठी 'पुनश्च हरी ओम' असे धोरण ठेवले आणि शिथिलता दिली. ही शिथिलता देताना लोकांनी मुखपट्टी वापरणे, गर्दी न करणे, विनाकारण बाहेर न फिरणे, स्थलांतर न करणे असे वैयक्तिक सुरक्षेचे नियम पाळावेत ही अपेक्षा होती. तशी स्पष्ट सूचना राज्य सरकारने दिली होती. मात्र मुंबईतील काही भाग, ठाणे, कल्याण डोंबिवली, राज्यातील काही भागांत लोकांनी नियम पाळले नाहीत व गर्दी केली. त्यामुळे करोनाचे रुग्ण वाढले. आता रुग्णसंख्या वाढत असलेल्या भागांत पुन्हा काही दिवस नाईलाजाने टाळेबंदी करण्यात येत आहे. लोकांनी शिस्त व सुरक्षेचे नियम पाळून गर्दी करणे टाळल्यास करोनाची साखळी तोडण्यास मदत होईल आणि उद्योग-व्यवसाय, जनजीवन सुरळीत होण्यास गती येऊ शकेल

- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

राज्यात रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर काही कठोर उपाय योजणे आवश्यकच आहे. कारण लोक शिस्त पाळत नाहीत हे सार्वत्रिक चित्र दिसते. करोनाचे वाढते संकट लक्षात घेता सामान्य नागरिकांनी अधिक सावध होणे आवश्यक

शहरांमध्ये निर्बंध लागू करता येतील. कार्यालयात जाण्यासाठी हे अंतराचे बंधन लागू करता येणार नाही, असे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय सेवा किंवा आणीबाणीकालीन परिस्थितीसाठी ही बंधने लागू राहणार नाहीत.

फेकले.

सुरक्षारक्षकांशी झालेल्या चकमकीत

दोन नागरिक, एक पोलीस निरीक्षक

आणि चार सुरक्षा रक्षक ठार झाले,

असे 'जिओ न्यूज'च्या वृत्तात म्हटले

आहे. कराचीतील चुंद्रीनगर रस्त्यावर

हा शेअर बाजार आहे. हा भाग

'पाकिस्तान वॉल स्ट्रीट' म्हणून

ओळखला जातो. तेथे मोठ्या

करोनाचे जास्त रुग्ण असलेल्या १८ महानगरपालिका हर्दीमध्ये हे

या १८ महानगरपालिकांमध्ये

निबंध कायम मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, मीरा-भाईदर, भिवंडी-निजामपूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिका. कु ळगाव-बदलापूर, अंबरनाथ

नगरपालिका हद्द्व. या शहरांमध्ये

चारचाकीमध्ये तीनच प्रवाशांना परवानगी

निर्बंध कायम आहेत्.

चार चाकी वाहनात चालक अधिक दोन अशा तिघांनाच प्रवास करण्यास परवानगी असेल. दुचाकीवर फक्त चालक तर तीन चाकीमध्ये चालक अधिक दोन प्रवाशांना परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. हा आदेश राज्यभर लागू असेल. म्हणजेच करोनाचे रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांमध्येही एवढेच प्रवासी

परवानगी

खुली राहतील

प्लंबर, वीजतंत्री यांना परवानगी

• केशकर्तनालये, ब्युटीपार्लर आणि स्पा

असले तरी काही ठिकाणी स्वयंशिस्त पाळली

जात नाही. सरकारकडे काही अधिक माहिती

असल्याने कठोर उपाय योजले असावेत. परंतु

आसपाराच्या परिसरातील लोकांना नाहक

आवश्यक आहे. अर्थव्यवस्था कोलमडत

असताना अर्थचक्र पुन्हा रुतणे योग्य नाही.

सरसकट टाळेबंदी व्यवहार्य नाही आणि

सरसकट उठवल्यास करोनाचा मोठा धोका

असल्याने आपण टप्प्याटप्प्याने टाळेबंदी

पावसाळी आजारांचाही मोठा धोका आहे.

काही भागासह राज्यातील काही भागांत

करोना व पावसाळी आजार या दुहेरी

यादृष्टीने निर्णय घेण्यात येत आहेत.

आहे. पाच हजाराच्या वर रोज रुग्ण

होईल, त्यामुळे टाळेबंदीची मुदत ३१

निर्णय योग्यच आहे.

जुलैपर्यंत वाढविण्याचा राज्य सरकारचा

जूनमध्ये मुंबईतील काही भाग, ठाण्यातील

करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढल्याने त्या

विशिष्ट तात्पुरती टाळेबंदी पुन्हा लागू केली.

संकटापासून लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली

सापडताहेत. एकदम आणखी शिथिल केले तर

रुग्णांची संख्या जास्त वाढेल, मग अडचणीचे

- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री

- अनिल परब, परिवहन मंत्री

शिथिल करत आहोत. आता करोनाबरोबरच

- पृथ्वीराज चट्हाण, कॉग्रेस नेते

हे कठोर उपाय योजताना मुंबई किंवा

त्रास होऊ नये याचीही खबरदारी घेणे

निर्बंध कायम राहणार आहेत. मुखपट्टी आणि अंतरनियम पाळण्याचे बंधन कायम आहे. महापालिका क्षेत्रात मॉल आणि व्यापारी संकुले वगळता सर्व दुकाने सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सम-विषम पद्धतीने सुरू ठेवण्यात येतील.

उपाहारगृहे आणि दारूची दुकाने येथून केवळ घरपोच सेवा देता येईल. सर्व शासकीय कार्यालये १५ टक्के किं वा १५ कर्मचारी तर खासगी

वाहनातून प्रवास करू शकतात. वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणाला परवानगी

वृत्तपत्रांची छपाई, वितरण आणि घरोघरी वितरण करण्यास असलेली परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. यासंदर्भातील सध्याच्या आदेशात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वृत्तपत्र वितरणात गृहनिर्माण संस्थांना आडकाठी आणता येणार नाही.

परवानगी आवश्यक जिल्हाअंतर्गत किंवा मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिकांच्या हृद्दीत प्रवास करण्यासाठी

दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी

परवानगीची आवश्यकता भासणार नाही. परंतु एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरिता पूर्वीप्रमाणेच परवानगी घेणे बंधनकारक असेल. म्हणजेच मुंबईतून पुण्याला जाण्यासाठी वाहनचालकांना ई-पास काढावा लागेल.

करण्याची मागणीही मान्य झालेली 🕮 ठाणे महानगरपालिका, ठाणे

जाहीर सूचना


वृक्षप्राधिकरणाकडे एकुण ५९ प्रस्ताव प्राप्त झाले असुन त्यापैकि वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील ०७ प्रस्ताव, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील ०१ प्रस्ताव, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातील ०९ प्रस्ताव, माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील २१ प्रस्ताव, वागळे व लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रातील १३ प्रस्ताव, कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील ७ प्रस्ताव, दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील ०१ प्रस्ताव धोकादायक मृत वृक्षांबाबत प्राप्त झाले आहेत. सदर प्रस्तावांबाबत महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम ८ (३) (क) नुसार जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तावांबाबत तपशील महानगरपालिकेच्या www.thanecity .gov.1n संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रस्तावांविषयी नागरीकांस काही हरकत / आक्षेप / सूचना असल्यास सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत लेखी स्परूपात ठाणे महानगरपालिका, प्रशासकिय भवन, नागरी सुविधा केंद्र, तळ मजला, पांचपाखाडी, ठाणे (प.) - ४०० ६०२ येथे लेखी स्वरुपात सादर कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती / सूचनांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद ध्यावी,

दि:२९.०६.२०२०

pls visit our official web-site www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका,ठाणे

संरक्षित रहा, कोरोना विषाणूंपासून सुरक्षित रहा !



ठामपा/पिआरओ/_{वृक्ष}/१९४/२०-२१ सही/-वृक्षअधिकारी





क्र.

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई

पी. डीमेलो रोड, फोर्ट, मुंबई-४००००१

संशोधन, मुंबई व आयुर्वेद संचालनालय यांच्या अखत्यारितील महाविद्यालय व रुग्णालयाकरिता आवश्यक असणारी १) अन्नधान्य २) भाजीपाला व फळे विषयक बाबींचे विहित नमुन्यात दोन लिफाफा पद्धतीने ई-निविदा मागविण्यात येत आहेत. ही जाहिरात अग्रगण्य मराठी, इंग्रजी वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येत

निविदांचे नाव

१.	शासकीय वैद्यकीय/आयुर्वेद महाविद्यालय व संलिग्नि	नत रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठा करणे.		
₹.	शासकीय वैद्यकीय / आयुर्वेद महाविद्यालय व संलि	नित रुग्णालयांना भाजीपाला व फळे पुरवठा करणे		
	परिशिष्ट ''ः	अ''		
1	Release of tender documents	30.06.2020 1700		
2	Download and preparation	30.06.2020 1701 to 22.07.2020 1700		
3	Closing of Bid	22.07.2020 1701 to 23.07.2020 1700		
4	Date & time for submission of tender	23.07.2020 1701 to 27.07.2020 1700		
5	Pre bid Meeting	Queries regarding this tender to be sent via email to above mentioned email id till 09.07.2020 1700 Hrs. any queries received after this shall not be considered		
6	Opening of Technical Bid (Envelop No. 1)	28.07.2020 1100		
7	Opening of Commercial Bid (Envelop No. 2)	Shall be intimated separately		
-				

https://dmer.maharashtra.etenders.in, dmer या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

३) उपरोक्त ई-निविदेत सहभागी होणाऱ्या निविदाकारांना ऑनलाइन निविदा सादर करण्यासाठी सेवा पुरवठा शुल्क (service provider fee) रुपये - १०९२/- प्रति निविदा भरावे लागतील तर ना परतावा निविदा शुल्क रु. १००००/- (रुपये दहा हजार फक्त प्रति निविदा फॉर्म) इतकी ऑनलाइन संचालनालयाच्या

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी निविदेतील अटी व शर्तीमध्ये व निविदेच्या वेळापत्रकात राखून ठेवले आहेत.

६) ई-निविदा मदत व माहितीकरिता खालीलप्रमाणे संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. संकेतस्थळः https://dmer.maharashtra.etenders.in Email:- gbranchdmer@gmail.com

संपर्क क्रमांक: Mr. Sandeep - ९१६७९६९६१५ Help Line No - 070 - 74384444

डीजीआयपीआर -२०२०-२१/२७३

सही/-संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

ए) पॅनकार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन्ड प्रत अपलोड करा;

चेक लिफची स्वयं-साक्षांकित स्कॅन्ड प्रत अपलोड करा

डीपी 'जकडे त्यांचा इलेक्ट्रॉनिक बँक मॅन्डेट अपडेट करावा,

वित्तीय कायदा, २०२० च्या अनुसार, लाभांशाचे उत्पन्न ०१ एप्रिल २०२० च्या प्रभावापासून भागधारकांच्या हाती करयोग्य असेल आणि कंपनीला आयकर कायदा, १९६१ ("आयकर कायदा") यामधील विहित केलेल्या दरात सदस्यांना प्रदान करावयाच्या लाभांशातून डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स (**''टीडीएस''**) प्रक्रिया आवश्यक आहे. साधारणतः, टीडीएस आवश्यकतांच्या अनुपालनार्थ सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे डीपी 'जकडे आयकर कायद्यानुसार त्यांचा निवासी दर्जा, पॅन, प्रवर्ग पूर्ण करावेत आणि / किंवा अपडेट करावेत किंवा जर प्रत्यक्ष स्वरूपात भाग असल्यास, ihcldivtax@linkintime.co.in या ईमेल आयडीवरून कागदपत्रे कंपनी / तिच्या रजिस्ट्रारकडे पाठवावीत किंवा १३ जुलै, २०२० रोजी किंवा सदर कागदपत्रे तत्पूर्वी https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकला भेट देऊन अपडेट करावीत. सदर सविस्तर प्रक्रियेबाबत तपशील https://www.ihcltata.com/investors/ या कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

कोव्हिड-१९ चा उद्रेक लक्षात घेता, कोणत्याही सदस्याचा बँक तपशील उपलब्ध नसल्यास, कंपनी टपाल सेवा आणि अन्य मार्ग पूर्ववत

दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-बीजल देसाई

वरिष्ठ उपाध्यक्ष

स्थळ: मुंबई तारीख: २९ जून, २०२०

निगम कामकाज व कंपनी सचिव (ग्रुप)

'टिकटॉक'सह ५९ चिनी ॲपवर बंदी

(पान १ वरून) सर्व्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.

भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तुंप्रमाणे चिनी मोबाइल आणि ॲपवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात

समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात

epaper.loksatta.com

होती. ही ॲप वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या.

विशेषतः टिकटॉक या लोकप्रिय ॲपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी या ॲपवर घातलेल्या बंदीचे स्वागत होत आहे.

महाराष्ट्र शासन

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत, चौथा मजला, सेंट जॉर्जेस् रुग्णालय आवार,

दूरध्वनी: +९१-२२-२२६२०३६१-६५/२२६५२२५१/५७/५९. टेलीग्राम: "MEDUCATNSEARCH" फॅक्सः +९१-२२-२२६२०५६२/२२६५२१६८, संकेतस्थळः http:/www.dmer.org

क्र. संवैशिवसं/निविदा सूचना/अन्नधान्य,भाजीपाला व फळे/ग-२/३४१४/२०२०

ई-निविदा सूचना

संचालक, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचेमार्फत संचालक, वैद्यकीय शिक्षण व आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

	परिशिष्ट ''ः	अ''
1	Release of tender documents	30.06.2020 1700
2	Download and preparation	30.06.2020 1701 to 22.07.2020 1700
3	Closing of Bid	22.07.2020 1701 to 23.07.2020 1700
4	Date & time for submission of tender	23.07.2020 1701 to 27.07.2020 1700
5	Pre bid Meeting	Queries regarding this tender to be sent via email to above mentioned email id till 09.07.2020 1700 Hrs any queries received after this shall not be considered
6	Opening of Technical Bid (Envelop No. 1)	28.07.2020 1100
7	Opening of Commercial Bid (Envelop No. 2)	Shall be intimated separately

संकेतस्थळावर भरावी लागेल

४) निविदेचे वेळापत्रक https://dmer.maharashtra.etenders.in या संकेतस्थळावर उपलब्ध

आवश्यकतेनुसार बदल करण्याचे आणि कोणतेही कारण न देता निविदा नाकारण्याचे अधिकार स्वतःकडे

संपर्क क्रमांक: DMER -२२६२१९८८, २२६१७२९५